

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या
सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु
झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या
सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा ४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २९ सप्टेंबर, २०१८.

प्रस्तावना :

दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक : अंनियो-१००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१.१०.२००५ अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-१००७/१८/सेवा-४, दि.७.७.२००७ अन्वये ठरविण्यात आली आहे.

तसेच शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक : अंनियो-२०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दि.२७.०८.२०१४ अन्वये सदरची योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट केलेली आहे. दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन, मृत्यु-नि-सेवा उपदान व भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत. दिनांक ३१.०३.२०१५ पर्यंत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित असल्याने कर्मचाऱ्यास त्याचे स्वतःचे अंशदान अधिक राज्य शासनाचे समतुल्य अंशदान व त्यावरील व्याज भविष्य निर्वाह निधीच्या दराने देय केले आहे व या योजनेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमांचे परतावे देण्यात येतात. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची रक्कम वार्षिक योजनेमध्ये (Annuity Plan) गुंतविण्याची तरतूद नसल्याने त्यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेशिवाय त्यास इतर कोणतेही लाभ देय होत नाहीत.

दिनांक ०१.०४.२०१५ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात झालेल्या अंशदानावर शासनाचे सममूल्य अंशदान देण्यात येते. सदरची अंशदाने निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने नेमलेल्या निधी व्यवस्थापकामार्फत गुंतवणूकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. या रकमा कर्मचाऱ्यांचे योजनेचे सदस्यत्व, मृत्यु, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणामुळे संपुष्टात आल्यावर निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने ठरविलेल्या नियमानुसार वार्षिक योजना (Annuity Plan) मध्ये गुंतविण्यात येवून त्यावर कर्मचाऱ्यास / त्याच्या वारसास मासिक निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याची तरतूद आहे. परंतु मृत्यु झाल्यास सद्यस्थितीत कोणतीही वार्षिक योजना (Annuity Plan) कार्यान्वित नसल्याने कर्मचाऱ्यास त्याच्या खात्यावर जमा झालेला सर्व संचित निधी दिला जातो.

सदर योजनेच्या सभासदाचा सेवेत असतांना अल्प सेवा होऊन मृत्यु झाल्यास, सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांस त्याच्या खाती जमा असणाऱ्या संचित निधी व्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. याबाबत सर्वकष विचार करून शासन आता खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय -

“दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी १० वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असतांना मृत्यु पावल्यास, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस, नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान रु.१० लक्ष अधिक कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेली संचित रक्कम देण्यात यावी.”

२. दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेला कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल, परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे, त्या कार्यालयांनी ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्याचा दोष नसतांना काही अपरिहार्य कारणास्तव त्याचे खाते उघडले गेले नसेल अशा कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस, नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील रु.१० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहिल. मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल.

३. शासन असाही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारांसह, लागू राहिल. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही करावी.

४. या शासन निर्णयाद्वारे अनुज्ञेय होणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या लाभ -

अ) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाच्या सेवेत असतांना १० वर्षे सेवा पूर्ण होण्यापूर्वी मृत्यु झाल्यास, त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशित केलेली व्यक्तीस अथवा

ब) जर त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशन केले नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसास अनुज्ञेय राहिल.

५. या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय ठरणारे सानुग्रह अनुदान मंजूरीचे अधिकार संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांना राहतील. त्यांना हे अधिकार त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यास प्रत्यार्पित करता येणार नाहीत.

६. सदर योजनेची कार्यपध्दती सोबत जोडलेल्या “जोडपत्र” व परिशिष्ट क्रमांक १ ते ३ प्रमाणे अंमलात आणावी.

७. या प्रयोजनार्थ येणारा खर्च पुढील लेखाशीर्षाखाली नमुद केलेल्या तरतूदीतून करण्यात यावा.

मागणी क्र.जी-६
२०७१-निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ
०१ नागरी
१०३, अनुकंपा भत्ते
(००)(०६)-परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतर्गत सानुग्रह अनुदान
(२०७१०७२२)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०९२९१५१८४७८९०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनुदीप दिघे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१००० प्रती),
- २) महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर(१००० प्रती),
- ३) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
- ४) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५प्रती),
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),
- ७) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,(५०० प्रती)
- ८) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),
- ९) उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
- १०) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),
- ११) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
- १३) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
- १४) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०००३२.
- १५) राज्यपालांचे सचिव,
- १६) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १७) उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- १८) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
- १९) *विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
- २०) *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,
- २१) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
- २२) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

- २३) *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- २४) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- २५) *प्रबंधक, मुंबई महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण /नागपूर/औरंगाबाद
- २६) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २७) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
- २८) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२
- २९) सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोट माळा, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१.
- ३०) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, 'संकल्प खजिना महाल बोळ, एस.पी.कॉलेज समोर, पुणे ४११ ०३०
- ३१) कार्यवाह, बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन, वर्ग क्र.२१, तळ मजला, छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर (प), मुंबई-४०० ०२८.
- ३२) अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स असोसिएशन बेळगाव, १०९१, अनंतशयन गल्ली, लक्ष्मी निवास, दुसरा मजला, बेळगांव.
- ३३) मंत्रालयातील सर्व विभाग,
- ३४) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
- ३५) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
- ३६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ३७) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
- ३८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ३९) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
- ४०) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
- ४१) सर्व जिल्हयांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
- ४२) संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
- ४३) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ४४) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ४५) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
- ४६) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
- ४७) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
- ४८) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
- ४९) कुल सचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (१० प्रती),
- ५०) कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड (१० प्रती),
- ५१) कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (५ प्रती),
- ५२) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
- ५३) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
- ५४) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड,, मुंबई ४ (५ प्रती)
- ५५) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)

- ५६) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
- ५७) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
- ५८) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
- ५९) वित्त विभागातील सर्व कार्यासने,
- ६०) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.
- *पत्राद्वारे.

(वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक -अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.२९.०९.२०१८ मध्ये निर्दिष्ट केलेले जोडपत्र.)

जोडपत्र

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा शासकीय कर्मचारी १० वर्ष सेवा होण्यापूर्वी सेवेत असतांना मृत्यू पावल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान रुपये १० लक्ष मंजूर करण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही.

१) **कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीने / कायदेशीर वारसाने करावयाची कार्यवाही:-** परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा १० वर्ष सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीने किंवा जर त्या कर्मचाऱ्याने नामनिर्देशन केले नसेल, तर कायदेशीर वारसाने कर्मचाऱ्याच्या मूळ मृत्यू प्रमाणपत्रासह सानुग्रह अनुदान रुपये १० लक्ष मिळण्यासाठी कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे या सोबतच्या विहित नमुन्यात (परिशिष्ट-१) मध्ये अर्ज सादर करावा.

२) **कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकाऱ्याने करावयाची कार्यवाही :-** कार्यालय प्रमुख /आहरण व संवितरण अधिकाऱ्याने मृत कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसाचा मूळ अर्ज परिशिष्ट-१, मूळ मृत्यू प्रमाणपत्र, सेवा पुस्तकाचे प्रथम पान तसेच प्रथम नियुक्तीची नोंद असलेल्या पानाची सांक्षातिक प्रत, सेवार्थ आयडी, डिसीपीएस सभासद असल्याचे प्रमाणपत्र, डिसीपीएस क्रमांक/ प्रान क्रमांक, शासन सेवेतील नियुक्तीचे सक्षम प्राधिकाऱ्याचे आदेश यासह या सोबतच्या परिशिष्ट-२ मध्ये विभाग प्रमुखांमार्फत प्रशासकीय विभागाच्या प्रमुखांकडे शिफारशीसह प्रस्ताव सादर करेल.

३) **प्रशासकीय विभाग प्रमुखाने करावयाची कार्यवाही :-** कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी / विभाग प्रमुख यांचेकडून परिशिष्ट-२ मध्ये प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्या सोबतचे दस्तावेज/ प्रमाणपत्रे इ. चे आधारे खात्री करून सोबतच्या परिशिष्ट-३ मध्ये प्रशासकीय विभाग प्रमुख सानुग्रह अनुदान मंजूरी आदेश निर्गमित करेल. आदेशाची एक प्रत संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी, दुसरी प्रत कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी / विभाग प्रमुख

आणि तिसरी प्रत (स्वाक्षरीत) कर्मचाऱ्यांच्या वारसास पाठविण्यात यावी. चौथी प्रत (कार्यालयीन प्रत) प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी त्यांचे कार्यालयीन अभिलेख्यात जतन करावी.

४) कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी परिशिष्ट-३ मधील मंजूरी आदेशाच्या आधारे कोषागारास देयक सादर करतील. सदर देयक नमुना महाराष्ट्र कोषागार नियम ४५-ए मध्ये सादर करण्यांत यावे.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम “मागणी क्र६-जी. निवृत्तीवेतन व इतर-२०७९सेवानिवृत्ती लाभ नागरी ०१, ,१०३अनुकंपा भत्ते,राष्ट्रीय निवृत्तीवेतन / परिभाषित अंशदान-(०६)(००) (२०७१०७२२)योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी.

परिशिष्ट- १

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीने / वारसाने सानुग्रह अनुदान मागणीबाबत करावयाचा अर्ज

कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्ती / वारसाचे नाव व पूर्ण पत्ता :-

दिनांक :-----

प्रति,

कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी,

कार्यालयाचे नाव व पत्ता

विषय:- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत.

महोदय,

१) कै. श्री/ श्रीमती -----हे / ह्या राज्य शासनाच्या सेवेत दिनांक ----- ते ----- कार्यरत होते/ होत्या. सेवेत असतांना दिनांक ----- रोजी त्यांचे निधन झाले आहे. सेवेत असतांना ते / त्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनेचे सभासद होते/ होत्या.

त्यांनी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यासाठी मला नामनिर्देशित केले आहे / नाही. (नसल्यास _____ मी त्यांचा कायदेशीर वारस ठरत आहे.) त्यामुळे उपरोक्त या योजनेअंतर्गत देय केलेले सानुग्रह अनुदान मिळावे, ही विनंती. यासोबत मी कै. श्री/ श्रीमती ----- यांच्या मृत्यूच्या दाखल्याची मूळ प्रत जोडत आहे. त्यांचेशी माझे नाते पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	नांव	मयत कर्मचाऱ्याशी नाते

२) कर्मचाऱ्याचा आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे -----

कर्मचाऱ्यांचे नांव	सेवार्थ आयडी /DCPS क्रमांक /PRAN क्रमांक	सेवेत रुजू झाल्याची तारीख

सोबत :- १) मृत्यूचा दाखला (मूळ प्रत)

२) वारस प्रमाणपत्र

स्थळ :-

दिनांक :-

आपला/ आपली विश्वासू,

()

परिशिष्ट- २

कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस / वारसास सानुग्रह अनुदान मंजूरीबाबत प्रशासकीय विभाग प्रमुखास करावयाचा अर्ज.

कार्यालयाचे नाव व पत्ता :-----

दिनांक : -----

प्रति,

प्रशासकीय विभाग प्रमुख

विषय:- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सभासदाच्या नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत.

महोदय,

या कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी श्री / श्रीमती -----

यांचे दिनांक -----रोजी निधन झाले. सदर कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेत असतांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनेचे सभासद होते. उपरोक्त कारणामुळे कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आल्यामुळे शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४ दि. सप्टेंबर, २०१८ अनुसार सानुग्रह अनुदान मिळणेबाबत त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचा / नामनिर्देशन नसल्याने कायदेशीर वारसदाराचा अर्ज

प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

नांव, पदनाम	सेवार्थ आयडी / DCPS क्रमांक / PRAN क्रमांक	सेवेत रुजू झाल्याचा दिनांक	मृत्यू दिनांक	मृत्यूच्या दिनांकास झालेली सेवा/ वर्षे / महिना/ दिवस	कोषागाराचे नाव

यासोबत खालील नमुद केल्याप्रमाणे आवश्यक दस्तावेज सादर करण्यात येत आहे.

- १) नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसदाराचा अर्ज- परिशिष्ट-१ (मुळ प्रत)
- २) मृत्यूचा दाखला (मुळ प्रत)
- ३) वारस प्रमाणपत्र (मुळ प्रत)
- ४) कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेतील नियुक्ती आदेशाची सांक्षाकित प्रत
- ५) कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाचे प्रथम पान तसेच प्रथम नियुक्तीची नोंद असलेल्या पानाची सांक्षाकित प्रत
- ६) डिसीपीएस / एनपीएस सभासद असल्याचे प्रमाणपत्र
- ७) कर्मचाऱ्याकडून शासकीय येणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र

तरी, सदर नामनिर्देशित व्यक्ती / नामनिर्देशन नसल्याने कायदेशीर वारस श्री / श्रीमती _____ यांना रु.१० लक्ष सानुग्रह अनुदान मिळण्यास शिफारस आहे.

आपला / आपली विश्वासू,

स्वाक्षरी
(कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी)

- याच नमुन्यात विभाग प्रमुखाने प्रशासकीय विभागास अर्ज करावा. (आवश्यक त्या फेरफारासह)

परिशिष्ट-३

क्रमांक.

प्रशासकीय विभाग प्रमुख -----

कार्यालयाचे नाव व पत्ता :-----

दिनांक :-----

वाचा:-

१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि. सप्टेंबर, २०१८.

२) ----- कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून / विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या दिनांक ----- रोजीचा सानुग्रह अनुदान मंजूरीचा प्रस्ताव.

३) कर्मचाऱ्याचे नाव ----- यांचे नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसदार श्री/ श्रीमती----- यांचा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळण्याकरीता प्राप्त झालेला दिनांक ----- रोजीचा अर्ज.

आदेश

उपरोक्त क्रमांक २ अन्वये ----- यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावासोबत श्री/ श्रीमती ----- यांच्यावर क्रमांक ३ येथे नमूद केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रशासकीय विभाग प्रमुख हे त्यांना संदर्भ क्रमांक १ येथील वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक : अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि. सप्टेंबर, २०१८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, श्री / श्रीमती ----- यांच्या

नामनिर्देशित व्यक्तीस / नामनिर्देशन नसल्याने कायदेशीर वारसास श्री / श्रीमती -----
----- यांना सानुग्रह अनुदान रुपये १०,००,०००/ (अक्षरी रुपये दहा लाख
फक्त) मंजूर करीत आहेत.

सदर “सानुग्रह अनुदान” शासकीय कर्मचारी सेवेत असताना १० वर्ष शासन सेवा
होण्यापूर्वी दिनांक -----रोजी मृत्यू पावल्यामुळे मंजूर करण्यात येत आहे. सदर आदेश
आदेशाच्या दिनांकापासून १ वर्षे कालावधीसाठी ग्राह्य राहतील.

सदरचा खर्च “मागणी क्र.जी-६ २०७१-निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ ०१
नागरी,१०३, अनुकंपा भत्ते,(००)(०६)-परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत
सानुग्रह अनुदान(२०७१०७२२)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी.

प्रशासकीय विभाग प्रमुख

-----,

प्रत:- १) अधिदान व लेखा अधिकारी/ कोषागार अधिकारी यांना माहिती तथा उचित
कार्यवाहीस्तव.

२) ----- कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी यांना माहिती
तथा उचित कार्यवाहीस्तव.

३) श्री/ श्रीमती ----- यांना माहितीस्तव.